

राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी
“पिंक (गुलाबी) ई-रिक्षा” उपलब्ध करून
देण्यास मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

महिला व बाल विकास विभाग.

शासन निर्णय क्रमांक- मवबा २०२४/प्र.क्र.१७८/कार्या-२,
नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
दिनांक:-२५ सप्टेंबर, २०२४.

संदर्भ :-

१. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मवबा २०२४/प्र.क्र.२२/कार्या-२, दि.०८.०७.२०२४
२. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मवबा २०२४/प्र.क्र.१७८/कार्या-२, दि.३१.०७.२०२४, दि.१३.०९.२०२४ व दि.१६.०९.२०२४.
३. मा.मंत्री (महिला व बाल विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०३.०९.२०२४ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त.
४. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांचे पत्र क्र.मबाविआ/मवि/का-६/पिंक (गुलाबी) ई-रिक्षा/खरेदी/२०२४-२५/५८५५, दि.१३.०९.२०२४.
५. गृह विभाग शासन निर्णय क्र.एमव्हीआर-०५१५/प्र.क्र.२६२/परि-२, दि.०२.०९.२०१६.

प्रस्तावना :-

राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा योजना दिनांक ८ जुलै, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणी मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन कार्यनियमावली व त्या अन्वये दिलेले अनुदेश मधील भाग-३ “मंत्रिपरिषदेची आणि मंत्रिमंडळाची कार्यपध्दती” नियम २९ (१) नुसार मा.मुख्यमंत्री महोदय यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

दिनांक ८ जुलै, २०२४ च्या शासन निर्णयान्वये १७ प्रमुख शहरात राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई-रिक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या १७ शहरापैकी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत असलेल्या ७ शहरातील ४४०० लाभार्थी संख्या पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, पिंपरी, अमरावती, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या १० शहरात पुढीलप्रमाणे विभागण्यात येत आहे:-

अ.क्र.	शहर	पूर्वीची लाभार्थी संख्या	सुधारित लाभार्थी संख्या
१	पुणे	१४००	२८००
२	नाशिक	७००	१०००
३	नागपुर	१४००	२०००
४	अहमदनगर	४००	६००
५	पिंपरी	३००	६००
६	अमरावती	३००	६००
७	चिंचवड	३००	६००
८	छत्रपती संभाजीनगर	४००	६००
९	कोल्हापुर	२००	६००
१०	सोलापुर	२००	६००
एकुण		५,६००	१०,०००

२. सदर योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत पुरवठा होणा-या “पिंक ई-रिक्षा” उपरोक्त १० शहरातील सर्व भागात चालविण्यास “विशेष बाब” म्हणून मान्यता देण्यात येत आहे.

संदर्भ क्र.५ येथील शासन निर्णयानुसार व मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७४ (१) मधील तरतूदीनुसार मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण क्षेत्रा व्यतिरिक्त उर्वरित सर्व क्षेत्रांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना कंत्राटी वाहतूक (Contract carriage) यासंदर्भात परवाना देण्याचे अधिकार असल्याने त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ई-रिक्षा संदर्भात परवाने देताना परिशिष्ट “अ” मधील धोरण व त्यामधील सर्वसाधारण अटी व शर्ती विचारात घेऊन कार्यवाही करावयाची आहे. सबब, उपरोक्त १० शहरांशी संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी याबाबतचे उचित आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करावी.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०९२५१९१४०१८८३० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(आ. ना. भोंडवे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई.

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
४. मा.अध्यक्ष/उपाध्यक्ष/सदस्य, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई.
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई.
६. मा.मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. सर्व मा.मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा.मुख्य सचिव, मंत्रालय मुंबई.
९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०.अपर मुख्य सचिव, परिवहन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११.सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२.विभागीय आयुक्त (सर्व).
- १३.आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १४.परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
- १५.जिल्हाधिकारी (सर्व).
- १६.प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (सर्व)
- १७.महालेखापाल - महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
१८. महालेखापाल - महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा), मुंबई / नागपूर.
- १९.सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
- २०.सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- २१.सह सचिव/उपसचिव/अवर सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२.सर्व सह आयुक्त/उप आयुक्त / विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे.
- २३.सर्व विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास (आयुक्तालय पुणे मार्फत).
- २४.सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (आयुक्तालय पुणे मार्फत).
- २५.महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (सर्व कार्यासने).
- २६.निवड नस्ती, कार्यासन-२.